



**starlite**  
Light Re-engineered

**September 08, 2023**

**To,  
BSE Ltd.  
Phiroze Jeejeebhoy  
Towers  
Dalal Street,  
Mumbai- 400 001**

**Scrip Code: 517548**

**Subject: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, we are submitting herewith newspaper publications published in the following newspapers:-



- 1) Active Times (English)
- 2) Mumbai Lakshadweep (Marathi)

Kindly take the above information on your records and acknowledge the receipt.

Thanking You,

**For STARLITE COMPONENTS LIMITED**

On Authority of CA Naren Seth  
IRP in case of Starlite Components Limited  
Insolvency Professional (IP)  
IBBI Registration No. IBBI/IPA-001/IP-P00133/2017-18/10275  
DIN: 01776424

**Wamane S.K.**

**STARLITE COMPONENTS LIMITED**

Address: 110, M.C. Road, Nashik - 422007, Maharashtra, IN  
E-mail: info@starlitecomponents.com, URL: www.starlitecomponents.com

COMPANY CIN NO: L31200MH1991PLC01



Malad building flat owners await agreements even after a decade

The buyers of Blue Ivy Malad East(Near Oberio mall) Rera number ...P51800001407...by Ashwin Sheth Group that their hard earned money had found their purpose in terms of meaningful investment but alas it seemed like a mirage...

their respective flats which was their dream house since the letter was given in year 2010 till date August month of 2023 surprise only 2 parking levels have been constructed in spite having CC till floor 18 and over the years getting more and more FSI in the builders pocket...

their agreement for sale has not done that from the year 2010 till 2023 August by giving false reasons and then buyers had no option but to put a complain in Rera a few months back and the proceeding are on as on this date.

60 percent of the payment for these flats and he has not even completed the registration of the agreements of the home buyers. As per the information received from legal minds working on this case the builder has received permission to construct till 18 floors...

PUBLIC NOTICE By this Notice, Public in general is informed that LATE MR. ANTONY FERNANDES, member of the Prayoj Shantiangar Co-operative Housing Society Ltd. and owner of Flat No. B-8/102, Sector-VI, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401107, died intestate on 04/03/2023...

Read Daily Active Times

STARLITE COMPONENTS LIMITED CIN No.: L31200MH1995PLC063980 Regd. Office: Plot No.F-108, MIDC Area, Sattpur Nashik, Maharashtra-422 007. Email: info@starlitecomponents.com

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Saturday, September 30, 2023 at 11:30 A.M. at the registered office of the Company at Plot No. F-108, MIDC Area, Sattpur, Nashik-422007.

For STARLITE COMPONENTS LIMITED Sd/- On Authority of CA Naren Seth IRP in case of Starlite Components Limited Insolvency Professional (IP) IBBI Registration No. IBBI/PA-001/IP-P00133/2017-18/10275

JANUS CORPORATION LIMITED JANUS CORPORATION LIMITED CIN: U74999MH1998PLC117279 Regd. Office: 513 Stanford Building Link Road, Andheri West Mumbai MH 400058 IN

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of Janus Corporation Limited will be held on Saturday, 30th day of September, 2023 at 06.00 P.M. (IST) at 513 Stanford Building Link Road, Andheri West Mumbai MH 400058 IN

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy through authorised representatives, provided that all proxies in the prescribed form authorisation duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the registered office of the Company at 513 Stanford Building Link Road, Andheri West Mumbai MH 400058 IN, not later than 48 hours before the Meeting.

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective Depository Participant (DP) and the Members holding Equity Shares in Physical Form may get their e-mail addresses registered with Registrar & Share Transfer Agent of the Company i.e. Bigshare Services Pvt. Ltd. by sending the request at investor@bigshareonline.com

Notice of Book Closure for the Purpose of 25th AGM is as follows: Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of Securities And Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2023 to 30th September, 2023 (both dates inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the Financial Year ended 31st March, 2023.

For Janus Corporation Limited Sd/- Jitendra Bharat Parmar Additional Executive Director DIN: 10257158

MORARJEE TEXTILES LIMITED Regd. Office: Peninsula Corporate Park, Unit 5, Ground Floor, Tower 1, Wing B, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013 IN. Telephone No: 022-86811 600. Website: www.morarjee.com

NOTICE OF 28th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Wednesday, 27th September, 2023 at 2.30 p.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM")

Notice is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the members of Sanyak Corporation Limited will be held on Saturday, 30th day of September, 2023 at 05.00 P.M. IST through Video-Conferencing/Other Audio-visual means (VC/OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder under General Circular issued from time to time, respectively circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").

NOTICE LLOYDS METALS & ENERGY LTD. Registered Office: A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai-400013. Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

PUBLIC NOTICE Notice is hereby given that MR. VALJI MANJI PATEL is the absolute sole owner, well possessed of and sufficiently entitled to a residential premises bearing Flat No. 301, measuring 555 sq. ft. built-up area on 3rd Floor in the building known as Rishika Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Plot No. 113, Road No. RSC-37, Goral-2, Borivali (West), Mumbai - 400 091, inclusive of Five (5) fully paid up shares of Rupees 50/- each, bearing distinctive Nos. from 76 to 80 (both inclusive) comprised under Share Certificate No. 16.

AND WHEREAS now the said present owner MR. VALJI MANJI PATEL intends to sell the said Property to my clients 1) MR. VASANT SHIVRAM SUVARNA & 2) MRS. SUJATA VASANT SUVARNA, the prospective purchasers. AND WHEREAS on (1) Original Allotment Letter issued by Rishika Co-op. Hsg. Soc. Ltd. in respect of the said Flat No. 301; (2) Original Registration Receipt and Index-II of the aforesaid Agreement for Sale, dated 17/03/2005, duly registered bearing Doc. No. BDR12-1338-2005, dated 24/03/2005 at Jt. Sub-Registrar Borivali-6, M.S.D. AND WHEREAS the said property has been transferred/regularized in favor of MR. VALJI MANJI PATEL, by the MHADA, Mumbai Board vide their Letter No. 1588/2005, dated 07/03/2005, and by the Rishika Co-op. Hsg. Soc. Ltd., by duly endorsing his name on Share Certificate No. 16 on dated 20/06/2005.

PUBLIC NOTICE In the Court of Joint Civil Judge (SD) Vasai At Vasai M.A. No.71 of 2021 Mrs. Riya Prashant Raikar Age -45 years, Occupation : Service Rf/Al: Room no. 33, Shrikishna Niwas, Mangalwadi, Girgaon, Mumbai - 400004.

Notice is hereby given to the public at large that : The abovementioned Application have filed the Heirship Application before Honble Court of Joint Civil Judge (SD), Vasai at Vasai.

- 1. Late Mr. Damodar Prabhakar Lotlikar expired on 31st March 2020 at home at Khar (West), Mumbai, State Maharashtra. 2. I, Mrs. Riya Prashant Raikar is the legal heir of the deceased and entitled to the property of the deceased. 3. Late Shri. Damodar Prabhakar Lotlikar file the miscellaneous application for grant of Heirship Certificate for the 100% share in property mentioned as below:- 4. Flat No. C-503, C-wing, Aspen, Rajhans Kshitij Housing Society Limited., Chulna Road, Bahola, Near Suyog Nagar, Vasai West, Dist. Palghar pin code 401202. Admeasuring area about 669 sq. ft. Carpet Area, And Bank Locker in SBI, Vasai Bahola branch, a/c no.64125054017, And PF a/c no.1915UJAN100129596928 Pension No.MH/BAN 49971/552. IDBI Bank Ltd.A/c no.0175104000025504. IDBI BANK LTD.DPID:IN300450Client ID:14526410 ZERODHA BROKING LTD.DPID:12081600 Client ID:24391042 2 Foliocs.

All persons having any claim against and SBI Bank Locker, PF a/c, IDB A/C, Demat a/c & others if any or in to or upon the said 100% share in the flat property or having any objection with respect to the application for heirship certificate by way of inheritance agreement, contract, sale, mortgage, possession, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, or otherwise howsoever are hereby notified to notify the same in writing along with the supporting documentary evidence in the court of Joint Civil Judge, Senior Division (SD) Vasai, within 30 days from the date hereof otherwise it will be deemed that there is no objection for issue of Heirship Certificate in the name of the Proposed application therein.

Place : Vasai, By Order Sd/- Date : 08/09/2023 Asst. Superintendent Joint Civil Judge (SD) Vasai

SAMYAK CORPORATION LIMITED CIN: L51219MH1985PLC285768 Registered Office address: Room No. 18, Kalash Dargah, Hansoli Lane, Cama Lane, Ghatkoper Na Mumbai Mumbai City MH 400086 IN Corporate Office address: 504, B, wing, Stanton House, 148 Barakhamba Road New Delhi DL 110001 IN

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE 1. Notice is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the members of Sanyak Corporation Limited will be held on Saturday, 30th day of September, 2023 at 05.00 P.M. IST through Video-Conferencing/Other Audio-visual means (VC/OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder under General Circular issued from time to time, respectively circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client MR. SURAJ HARI BHANKAR BARAI is going to purchase a flat being and situated at Room No.311, B-Wing, Rajiv Nagar Society, K. K. Marg, Near Haji Ali, Mumbai-400 034 from MR. RAMNAGINA BAGEDU BARAI, as per statement of Mr. Ramnagina Bagedu Barai, the original documents of the said premises has been misplaced/ Stolen and not traceable after diligent search. If any persons having any claim or right in respect of the said flat premises, by way of inheritance, Share, Sale, Mortgage, Lease, Lien, License, Gift, Possession or encumbrance whatsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents relating which the transaction shall be completed without reference to such claims, if any, of such persons shall be treated as waived and not binding on my client. Sd/- ADV. ANIL SHARMA Advocate High Court

PUBLIC NOTICE Notice is hereby given that as per information given by my client Mr. Sreeram Seshadri alias Sheshadri Sreeram Puthucode that he is the owner of Flat No.3B (B/3), on Ground Floor of the building known as Sai Shiv Gange Co-operative Housing Society Ltd., Pt. Dindayal Road, Dombivli (West), Dist-Thane (hereinafter referred to as "said flat"). The original registration receipt bearing No.P-1720/1983 in respect of Agreement dated 21/12/1983 executed between M/s. Bharati Construction Co. and Mr. A. G. Parameswaran in respect of the said flat is misplaced and not traceable. The complaint is lodged by Mr. Sreeram Seshadri to Vishnu Nagar Police Station, Dombivli (West) under No.959/2023 and police station issued Missing Certificate on 02/09/2023. My client intend to sell the said flat to the prospective purchaser/s. If any person / persons finds above mentioned original registration receipt and / or have any type of right such as Lien, mortgage, maintenance, gift, sale / purchase or any type of charge over the said flat, he/she/they shall inform the same in writing within 15 days of publication of this notice at below mentioned address. If any objection is not received, within given period, my client will enter into transaction of sell of the above mentioned flat with the prospective Purchaser/s and the objections received thereafter shall not be entertained.

Place - Dombivli (Beena M. Sansare) Advocate Date - 08/09/2023 A/5, Sanvogyati Society Pt. Deendayal Road, Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane.

YASH TRADING AND FINANCE LIMITED (CIN: L51900MH1985PLC036794) Regd Office: Bagri Niwas, 53/55, N. M. Path, Mumbai - 400 002 Corp Office: 1207/A, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Tel No. +91-22-2272 0000 Email id: yashtradingandfinance@gmail.com

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 38th (Thirty Eighth) Annual General Meeting ("AGM") of Yash Trading and Finance Limited ("the Company") will be held on Saturday, 30th September, 2023 at 10:00 A.M. at Corporate office of the Company at 1207-A, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001 to transact the business specified in the Notice convening the AGM of the Company. The dispatch of the Annual Report of the Company for the financial year 2022-23 along with AGM Notice and E-voting procedure to the members was completed on Wednesday, September 6, 2023. The Annual Report has been sent electronically to those members, whose email addresses were available with the Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited. For other members, who have not registered their email addresses, the Annual Report has been sent at their registered postal address by the permitted mode. Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 12 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday, 24th September, 2023 to Saturday, 30th September, 2023, (both days inclusive) for the purpose of ensuing Annual General Meeting.

- a) Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date i.e. Saturday, 23rd September, 2023 ("eligible members"), to exercise their right to vote by remote e-voting and voting to be held at AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company; b) the remote e-voting will commence on Wednesday, 27th September, 2023 at 10:00 Hrs; c) the remote e-voting will end on Friday, 29th September, 2023 at 17:00 Hrs; d) the remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; e) in a case a person has become the Member of the Company after dispatch of AGM Notice but on or before the cut-off date i.e. Saturday, 23rd September, 2023 may write to Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited (Unit: Yash Trading and Finance Limited) No. 9, Shiv Shakti Industrial Estate, Ground Floor, J. R. Boricha Marg, Opp. Kasturba Hospital, Lower Parel (East), Mumbai-400 011 or at email id support@purvashare.com or by telephone no. 022-49614132 / 3199 8810 for e-voting. f) The Members who have not cast their vote through remote e-voting can exercise their voting rights in AGM through Ballot paper. Members who have cast their vote(s) through remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. g) The Board of Directors has appointed M/s. Sonam Jain, Practising Company Secretary as a scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting process at the AGM in a fair and transparent manner. h) For any queries/grievances or guidance for e-voting, members may contact M/s. Kavita Akshay Chhajjar (Company Secretary and Compliance Officer) at the Corporate Office, at +91 22 2272 0000 or may write to yashtradingandfinance@gmail.com or may refer to FAQs available at https://www.evoting.nsd.com/ under Help/FAQ's section or call NSDL on toll free no. 022-4886 7000 / 2499 7000. If any Member wishes to get a printed copy of the Annual Report, the Company will send the same, free of cost, upon receipt of request from the member. Members may go through the Notice for the "Yash 38th AGM Notice" for detailed process and manner on the remote e-voting or they may refer to FAQs at https://www.evoting.nsd.com/. Any grievances or queries of the Members of the Company connected with the electronic voting can be addressed to the Registrar and Transfer Agent of the Company as per the details provided above. The results shall be declared after the conclusion of the 38th AGM of the Company and the same alongwith the scrutineer's report shall be placed on the website of the Company at www.yashtradingandfinance.com and communicated to the BSE/Listing where the Company's Equity shares are listed. The Annual Report of the Company and the Notice convening the 38th AGM is also available on our website at www.yashtradingandfinance.com. Further, these documents are available for inspection at the Registered Office of the Company during normal office hours.

By Order of the Board of Directors Yash Trading and Finance Limited Sd/- Kavita Akshay Chhajjar Company Secretary Place: Mumbai Date: 7th September, 2023

PUBLIC NOTICE NOTICE is hereby issued on behalf of my client Mr. Harish B. Mistry presently residing at Bhayandar east Dist.Thane-401105, that by virtue of Agreement dated 05/05/2000 the said Om Prakash Bohra had purchased residential premises on ownership basis i.e. Flat No. 305/B, on the Third floor, Building No.1A, of New Himalaya Chs Ltd. at Pereira Housing Complex, Virar East from M/s. The Alphas Developers. Further the said Om Prakash Bohra had sold the said flat to Harish B. Mistry by agreement dated 09/03/2006, thereafter the said Mr. Harish B. Mistry has agreed to the sale by registered Agreement dated 14/08/2023 to Mr. Kailashchandra Govinda Ram Suthar and Seema Kailashchandra Suthar. That the said Agreement dated 05/05/2000 has been lost or misplaced and the same could not be traceable inspite best efforts by Mr. Harish B. Mistry. Now the said Mr. Kailashchandra Govinda Ram Suthar and Seema Kailashchandra Suthar have agreed advanced the mortgage loan above mention flat to Karnataka bank. If any person or persons have any claim, title or objection gift, exchange, lien, etc. in respect of the said flat together with share and interest in the capital of the said society, the same may be send within 15 days from the publication of this Public notice at my office address at Shop No.58, Ground Floor, Ostval Park Building No.7, Bhayandar (East) Dist. Thane-401 105, falling which my client will enter into mortgage as above referred in respect of the said shop, without any reference to such claims and the same, if any, shall be considered as waived.

Adv. Adhesh Dubey Office Tel. No.022-29175321 / Mobile No.9952598616

PUBLIC NOTICE Notice is hereby given in general public at large that my client intending to purchase 3BHK, Flat No. 12A, admeasuring 574 sq. ft. carpet area and 12B admeasuring 445 sq. ft. carpet area (now clubbed both Flats and New No.102), total admeasuring 1019 sq. ft. carpet area equivalent 1223.21 sq. ft. Built-up area alongwith Terrace area 1000 sq. ft. built up area in the building, on 1st Floor, Paramarpuria Enclave Co-operative Housing Ltd., Haji Bapu Road, Malad (East), Mumbai - 400 097, owned by Mrs. Sangeeta Gattani and Mrs. Shradha Gattani (present owners). The details of the said property are set out in the schedule hereunder written.

Any person(s) is/are having any objection to the above or any claim to or any interest in the said Flat Premises described in the schedule hereunder written by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, lease and license, heirship, attachment or otherwise howsoever is called for and required to make the same known in writing with all supporting authentic documents and necessary evidences thereto within 10 (ten) days from the date of publication hereof to Deepak N. Rane, Advocate, 216, Diplaxmi Co-operative Housing Society Ltd., 2nd Floor, Opp. B.I.T. Chawl No. 25, M. G. Marg, Aripada, Mumbai - 400 011, falling which such claim or objection, if any, will be deemed to have been waived or abandoned and not binding on my client/s and my client may proceed on the basis of the title of the scheduled property as marketable and free from all encumbrances.

The Schedule above referred to (Description of Property) That place and parcel of Flat premises of 3BHK, Flat No. 12A, admeasuring 574 sq. ft. carpet area and 12B admeasuring 445 sq. ft. carpet area (now clubbed both Flats and New No.102), total admeasuring 1019 sq. ft. carpet area equivalent 1223.21 sq. ft. Built-up area alongwith Terrace area 1000 sq. ft. built up area in the building, on 1st Floor, Paramarpuria Enclave Co-operative Housing Ltd., Haji Bapu Road, Malad (East), Mumbai - 400 097, bearing CTS No. 49A (P), 49A/1, 49A/2, 49A/3, 49A/4, 49A/5, 45A, 46A, 47A Village Panhdi, Gorganon Talbi alongwith Share Certificate No.14 bearing Distinctive Nos. 71 to 75 and Share Certificate No. 15 bearing Distinctive Nos. 76 to 80 issued by Paramarpuria Enclave Co-operative Housing Society Ltd. Dated this 8th day of September, 2023. Sd/- SHRI. DEEPAK N. RANE Advocate & Legal Consultant

APPENDIX-16 (Under Bye -Law No.34) The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society.

PUBLIC NOTICE Late Mr. Pulitab Mahadev Dolphode, Late Mr. Prakash Mahadev Dolphode and Mrs. Jaya Prakash Dolphode are bonafide members and hold Flat No. H/403, 4TH floor in the Building known as "Krishna Garden", in the society known as "Krishna Garden & Krishna Residency Co-operative Housing Society Limited.", Society Registration No. TNA/VSI/HSG/ (TC)/26403/2014, situated at Survey No.414-B, Viva Vrindavan Township, New Viva College Road, Village-Bolaji, Virar West, Taluka Vasai, Dist. Palghar-401303, Maharashtra. Above said flat of Sale Agreement Registered through vide document no. V82/11851/2011, dated 10/10/2011. Late Mrs. Pulitab Mahadev Dolphode (My mother in law) expired on 21/07/2012 and the Late Mr. Prakash Mahadev Dolphode (My Husband) expired on 11/05/2015, without making the Nomination and WILL. Mrs. Jaya Prakash Dolphode has submitted the application for the transfer of shares and interest of deceased member shares in the society and confirmed the said flat is free from any encumbrance. The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants to the transfer of the said shares and interest of a deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If, no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objections, in the office of the society, situated at "Krishna Garden & Krishna Residency Co-operative Housing Society Limited", Viva Vrindavan Township, New Viva College Road, Village-Bolaji, Virar West, Taluka Vasai, Dist. Palghar-401303, Maharashtra with the secretary of the Society, from the date of publication of the notice till the expiry of its period. Place : Virar Date: 08/09/2023 For and on behalf of Krishna Garden & Krishna Residency Co-operative Housing Society Limited. Sd/- Hon. Chairman/Secretary/ Treasurer



# महाराष्ट्रात लाखाच्यावर ग्राहकांची छतावर सौर ऊर्जा निर्मिती

मुंबई, दि.७ : सख्या १,०४,०३१ इतकी आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,६५६ मेगावॉट इतकी झाली आहे. ही एकनिर्मिती करणाऱ्या महाराष्ट्रातील वीज ग्राहकांच्या सख्येने नुकताच एक लाखाचा आकडा ओलांडला आहे. अशी माहिती महामहानगरपालिका वीज वितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यानी दिली. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यानी सौर ऊर्जा निर्मितीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सौर प्रकल्पांमुळे निर्माण होणारी वीज वापरल्यामुळे संबंधित ग्राहकांचे वीज बिल कमी होते. गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाली तर ती नेट मिटरिंग द्वारे महावितरणला विकून नंतरच्या खिलत सवलत मिळविता येते. यामुळे रूफ टॉप सौर प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांना कधी कधी शून्य वीज बिल येते. राज्यात ६ सप्टेंबर रोजी रूफ टॉप सौर वापरणाऱ्या ग्राहकांची

**रमणिक स्मृती एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**  
हरियाली व्हिलेज, स्पेन रोड, मिर्बाई चाळ, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३  
या संस्थेचे सभासद असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सधिलेचा धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झाले:

सभासदांचे नाव	मृत्युची तारीख	दुकान नं.	भागीदारी	वारसाचे नाव
श्रीमती धनबाई राजोळी देविबा	२१.१२.१९९०	२	नातू	श्री. मलचंद प्रमजी हरिया

यांनी संस्थेचे वारस मंजुरीसाठी अर्ज घ्यावेत. याबाबतची सध्याची बाबतस / मागवनेत असलेले मरत सभासदांचे भाग व हितसंबंध हलातरीत करण्यासंबंधी मरत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार /हदकरदार यांच्या कडून मागणी /हदकरत मागविण्यात येत आहे. ही नोंदीत प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याचा वा हदकरताची पुढावर्षी आचरण व्हा काढण्याबाबतची प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर जर मरत केल्या मुदतीत कोणतीही व्यक्ती कडून हदक मागण्या किंवा हदकती सादर झाल्या नाही, तर मरत सभासदांचे सध्याच्या भांडवलही /मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हलातरीतवास्तव संस्थेच्या उपनिधुनधार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची एक प्रत मागणीदार /हदकरतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यावाही सचिव यांच्याकडे सादकी. ११ ते २ पर्यंत नोंदीत दिलेल्या तारखेसमूह नोंदीसोमो मंगळ सध्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहतील.

ठिकाण - विक्रोळी पश्चिम, मुंबई-८३ रमणिक स्मृती एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित  
दिनांक - ०८.०९.२०२३ याच्या करिता आणि वतीने - (सचिव)

**JANUS CORPORATION LIMITED**  
Regd. Office: 513 Stantord Building Link Road, Andheri West Mumbai MH 400053 IN  
Corp Office: B-704, Pratik Apartments, K K W Mill Compound, M Surdneri Road, Thane West  
Website: www.januscorporation.in; Email: januscorporation@icloud.com; Phone: 022-62363222

**Notice of the 25<sup>th</sup> Annual General Meeting and Book Closure**  
NOTICE is hereby given that the 25<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of Janus Corporation Limited will be held on Saturday, 30<sup>th</sup> day of September, 2023 at 05.00 P.M. (IST) at 513 Stantord Building Link Road, Andheri West Mumbai MH 400053 IN to transact the business set out in the Notice of the AGM. The said Notice along with the Proxy Form, Attendance Slip, and Annual Report has been sent to all Members at their registered email id and the same is also available on the website of the Company at [www.januscorporation.in](http://www.januscorporation.in).

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy through authorised representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the office of the registered office of the Company at 513 Stantord Building Link Road, Andheri West Mumbai MH 400053 IN, not later than 48 hours before the Meeting.

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective Depository Participant (DP) and the Members holding Equity Shares in Physical Form may get their e-mail addresses registered with Registrar & Share Transfer Agent of the Company i.e. Bigshare Services Pvt. Ltd. by sending the request at [investor@bigshareonline.com](mailto:investor@bigshareonline.com). The Members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-mail id, etc.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 29<sup>th</sup> September, 2023 (cut-off date). Any person, who is not a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using ballot voting.

Notice of Book Closure for the Purpose of 25<sup>th</sup> AGM is as follows:  
Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of Securities And Exchange Board Of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 29<sup>th</sup> September, 2023 to 30<sup>th</sup> September, 2023 (both dates inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the Financial Year ended 31<sup>st</sup> March, 2023.

For Janus Corporation Limited  
Sd/-  
Jitendra Bhatkar Parmar  
Additional Executive Director  
DIN: 10257158

**ODYSSEY CORPORATION LIMITED**  
(CIN No: L67190MH1995PLC068540)  
Registered Office: 102, Haridharan Building, Bhogoli Phadia Road, Kandivli (West), Mumbai 400067 Maharashtra, India.  
Website: www.odysseycorp.in | Email: odysseycorp@icloud.com | Phone: 022-2624111/104.

**NOTICE OF 29<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**  
NOTICE is hereby given that the 29<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Odyssey Corporation Limited (the Company) will be held on Saturday, 30<sup>th</sup> September, 2023 at 09:00 A.M. at 102, Haridharan Building, Bhogoli Phadia Road, Kandivli (West), Mumbai 400067 Maharashtra to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip for 2023 has been sent in electronic mode to Members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip 2023 is also available on the website of the Company, at [www.odysseycorp.in](http://www.odysseycorp.in).

The Company is pleased to provide to its Members the facility to exercise their right by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 22<sup>nd</sup> September, 2023, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of the AGM. A person whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by Depositories as on cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM.

The remote e-voting period will commence on Wednesday, September 27, 2023 at 9.00 a.m. and will end on Friday, September 29, 2023 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on Friday, 29<sup>th</sup> September 2023. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently.

The voting facility shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote by e-voting shall be eligible to vote at the AGM. Members, who have cast their vote through e-voting, may participate in the AGM but shall not be allowed to vote again in the meeting.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. 22<sup>nd</sup> September, 2023, may obtain the USER ID and Password by sending a request at [www.evoting.nsdl.com](mailto:www.evoting.nsdl.com) or [odyssey@nsdl.com](mailto:odyssey@nsdl.com). However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

The Notice of AGM is available on the Company's website [www.odysseycorp.in](http://www.odysseycorp.in) and also on the NSDL's website [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Sunday, September 24, 2023 to Saturday, September 30, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

By order of the Board  
For Odyssey Corporation Limited  
Sd/-  
Mr. Hiten Rannalika Mehta  
Director  
DIN 01875252

**STARLITE COMPONENTS LIMITED**  
CIN No.: L31200MH1991PLC063980  
Regd. Office: Plot No. F-108, MIDC Area, Satpur Nashik, Maharashtra-422007. Email: info@starlitecomponents.com

**NOTICE**  
Notice is hereby given that the 32<sup>nd</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Saturday, September 30, 2023 at 11:30 A.M. at the registered office of the Company at Plot No. F-108, MIDC Area, Satpur, Nashik- 422007. Members of the Company are hereby informed that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, 1. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 24, 2023 to September 30, 2023 (both days inclusive) for the purpose of this Annual General Meeting. 2. Members attending the meeting shall be able to exercise their right at the Annual General Meeting by poll. 3. Members whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date (i.e. September 23, 2023) only shall be entitled to avail the facility voting in the Annual General Meeting. 4. The Notice of Annual General Meeting will be available on [www.starlitecomponents.com](http://www.starlitecomponents.com) and on the portal of the exchange where the securities are listed. If any members require physical copy of the notice can send a requisition on the registered office address of the Company situated at Plot No. F-108, MIDC Area, Satpur, Nashik-422007. 5. Mr. Naren Sheth, the Resolution Professional of the Company is responsible to address the grievances connected with facility for voting by electronic means and all the correspondence to that effect shall be addressed at registered office address: Plot No. F-108, MIDC Area, Satpur, Nashik- 422007, e-mail: [investor@starlitecomponents.com](mailto:investor@starlitecomponents.com); contact no: 0253-2309016. Date: 08.09.2023 Place: Nashik For STARLITE COMPONENTS LIMITED Sd/- On Authority of CA Naren Seth IRP in case of Starlite Components Limited Independent Professional (IP) IBBI Registration No. IBBI/PA-001/IN/P-001131/2017-18/10275

**कार्या फॅसिलिटीज अँड सर्विसेस लिमिटेड**  
संस्थापन - १९९३/३०/०९/१९९३/२००३/२००३  
सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, ई-मेल: [info@kaarya.co.in](mailto:info@kaarya.co.in), वेबसाइट: [www.kaarya.co.in](http://www.kaarya.co.in)  
१२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद आणि ई-वॉटिंगकरिता सदस्यांना सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कार्या फॅसिलिटीज अँड सर्विसेस लिमिटेड (कंपनी) चा सदस्यांची अंतिम सर्वसाधारण सभा (एवॉल्यूटिव्ह सभा) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी सक. ११.०० वा. (भा.प्र.) कालीच्या नोंदीकरण कार्यावाही सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाइटवर उल्लेख होणार आहे.

सभेचे ई-वॉटिंग: कंपनी कायदा, २०१३ (अंतिमसंस्करण) च्या कलम १०८ व पाठक कलम, वेबद्वारे सूचनाव्यवस्थापक, कंपनी (व्यवस्थापक आणि प्रशासन) नियम २०१४ च्या अनुसूचीत नियम २०, सर्वसाधारण सभेसाठी सर्वसाधारण प्रमाण (एवॉल्यूटिव्ह) पद्धतिव्यवस्थापक सुनिट क्र.११०१, ११था मजला, सोफ्ट लिंक सफेअर, डी.ए. नगर, पुणे लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८३, यात, मध्यरात येथे होईल. सदस्य मंडळ केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारवाहीत करण्याकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल २०२२-२३ इतके गोळाईत. सध्याच्या एवॉल्यूटिव्ह सभेचे आणि स्थळावस्थापक बि.आर. वि.आर. केल्याप्रमाणे मंडळ केल्याप्रमाणे आणि स्टॉक एक्चेंजच्या